

आदिवासी शेतकऱ्यांना एचडीपीई पाईप पुरवठा
योजनेतील दारिद्र्य रेषेखालील अट शिथिल
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग,
शासन निर्णय, क्र-एचडीपीई-२०१२/प्र.क्र.१३५/का.९
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक:- ७ नोव्हेंबर, २०१६.

- वाचा:-** १) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्रमांक - पीव्हीसी -२००४/प्र.क्र.५५/का.८,
दिनांक - २४.८.२००४
२) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्रमांक - पीव्हीसी -२००८/प्र.क्र.२६६/का.५,
दिनांक - २४.१२.२००८
३) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्रमांक - एचडीपीई -२०१२/प्र.क्र.१३५/का.९,
दिनांक - १२.२.२०१३
४) व्यवस्थापकीय संचालक, आदिवासी विकास महामंडळ, नाशिक यांचे पत्र
क्रमांक आविम/प्र.शा./विकास/१६०/२०१३, दिनांक- ९.४.२०१३
५) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र-विकास-२०१२/प्र.क्र.३०/का.३(६)
दिनांक- ६.६.२०१३.
६) आदिवासी विकास विभाग, शासन निर्णय, क्रमांक - एचडीपीई -२०१२/प्र.क्र.१३५/का.९,
दिनांक २४.१.२०१४.

प्रस्तावना-

आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी १०० टक्के अनुदानावर विजपंप/तेलपंप मंजूर केले जातात. या योजनेशी संलग्न योजना म्हणून आदिवासी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप पुरवठा करणे ही योजना, आदिवासी विकास विभागाच्या दिनांक २४.८.२००४ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत होती. परंतु पीव्हीसी पाईपपेक्षा एचडीपीई पाईप वजनाला हलके, मजबूत व टिकाऊ असल्याने तसेच त्यावर रासायनिक पदार्थांचा परिणाम होत नसल्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या दिनांक २४ डिसेंबर २००८ च्या शासन निर्णयान्वये दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना पीव्हीसी पाईप ऐवजी एचडीपीई पाईपचा पुरवठा ही योजना लागू केली. वीजपंप/तेलपंप पुरवठा योजनेतर्गत निवड केलेले लाभार्थी हे किमान दिड एकर व कमाल १६ एकर क्षेत्र असलेले शेतकरी असल्याने त्यामध्ये अत्यंत अल्प प्रमाणात दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे विजपंप / तेलपंप मंजूर केलेल्या बहुतांश लाभार्थ्यांना एचडीपीई पाईप पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही. एचडीपीई पाईप पुरवठा योजनेचा सरसकट सर्व आदिवासी शेतकऱ्यांना लाभ दिल्यास त्यांची जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली येवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यास हातभार लागणार असल्याने एचडीपीई पाईप पुरवठा योजनेतील दारिद्र्य रेषेखालील अट शिथिल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप/तेलपंप पुरवठा योजनेचा लाभ दिला जातो. वीजपंप/तेलपंप पुरवठा योजनेशी संलग्न योजना म्हणून एचडीपीई पाईप पुरवठा योजना राबविण्यात येत असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना या कल्याणकारी योजनेचा लाभ संपूर्णतः मिळण्यासाठी तसेच योजना अंलंबजावणीच्या दृष्टीने दारिद्र्य रेषेची अट शिथिल करून एचडीपीई पाईप पुरवठा करण्यास शासन खालील अटीवर मान्यता देत आहे.

- १) आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप/तेलपंप पुरविणे योजनेंतर्गत ज्या आदिवासी शेतकऱ्यांना वीजपंप/तेलपंप मंजूर करण्यात आले आहेत त्या आदिवासी शेतकऱ्यांची निवड करण्यात यावी.
- २) वन हक्क कायदा, २००६ अंतर्गत ज्या आदिवासी लाभार्थ्यांना जमीन मिळालेली आहे व ज्यांचेकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांची निवड करण्यात यावी.
- ३) या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात यावे.
- ४) जेष्ठतेनुसार लक्षांकाच्या प्रमाणात लाभ देणेत यावा.
- ५) या योजनेचे नियमित लेखा परिक्षण व मूल्यमापन करण्यात येईल.
- ६) लाभार्थ्यांना उत्तम प्रतीचे एच.डी.पी.ई. पाईप पुरविण्यात यावेत.

वरीलप्रमाणे सुधारणा व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णय, क्रमांक - पीव्हीसी -२००८ /प्र.क्र.२६६/ का.५, दिनांक २४.१२.२००८, दिनांक १२/२/२०१३ व दिनांक २४/१/२०१४ मध्ये नमूद मार्गदर्शक सूचना जशाच्या तशा लागू राहतील. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, मर्यादित नाशिक यांचे मार्फत सदर योजना राबविण्यात येत असल्याने या योजनेचा मासिक प्रगती अहवाल आदिवासी विकास महामंडळाने महिन्याच्या ५ तारखेच्या आत शासनास सादर करावा.

सदर शासन निर्णय, निर्गमित केलेल्या दिनांकापासून लागू राहिल.

सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला सून त्यांचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१६११०७१५१०१८५१२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(प्रभाकर गावडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक (२ प्रती).
- २) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक.
- ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, ठाणे, नागपूर, अमरावती.
- ४) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ५) मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.
- ६) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १/२ मुंबई/नागपूर
- ८) सह संचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, ५ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मुंबई-३२.
- ९) वित्त विभाग (व्यय -१४) (अर्थसंकल्प-१९) मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) कक्ष अधिकारी (का.३) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) मा. मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई-३२.
- १३) मा. राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) निवड नस्ती (का. ०९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.